

orbit exports ltd. 122, MISTRY BHAWAN, 2ND FLOOR, NEAR K C COLLEGE, DINSHAW WACHHA ROAD, CHURCHGATE, MUMBAI – 400 020. (MAH.) INDIA. TEL: 91 22 66256262 • FAX NO. 22822031 • WEBSITE: www.orbitexports.com CIN: L40300MH1983PLC030872

Date: August 25, 2023

To,

The Manager,

Listing Department,

National Stock Exchange of India Ltd.,

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400051

Corporate Services Department

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street

Mumbai - 400001

Symbol: ORBTEXP

Security Code: 512626

Dear Sirs,

<u>Sub: Newspaper Advertisement regarding 40th Annual General Meeting of the Company</u>

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement published in Business Standard, Mumbai (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on August 25, 2023 for information regarding 40th Annual General Meeting of the Company to be held through video conferencing (VC)/ other audio visual means (OAVM).

Kindly take the same on record.

Thanking you

Sincerely,

For Orbit Exports Limited

Sonia Gupte Company Secretary & Compliance Officer Membership No. A43003

Encl.: As above

COMPANIES 3

Reliance Retail to raise ₹3,048 crore via InvIt Intelligent Supply Chain Infrastructure Trust, an infrastructure investment trust (InvIT) estab-lished by India's most valuable company, Reliance Industries (RIL), has filed its draft placement memorandum to raise ₹3,048 crore via a privately placed InvIT. SHARLER D'SOUZA

Advertising the new battleground between e-comm and Big Tech



2022

TOTAL REVENUE ₹ crore (FY 2022)

TOTAL DIGITAL ADVERTISING (₹crore)

BREAK-UP BY TYPE (% OF TOTAL)

(ind Insta, Reels et al)

(for CY2022) (includes retail, data, and a number of Amazon

REACH (million unique visitors)

333 AMAZON SITES **GOOGLE SITES FACEBOOK** (inc Prime Video and Reels, FB and

485

L TOTAL INTERNET AUDIENCE

Pane, 28 August

It seems like an advertiser's dream come true. Imagine you are a mobile phone marketer, advertising on, for example, Amazon.com. According to Gopa Menon, head of digital, South Asia at media buying agency Mindshare every rupee you spend could yield an eight-fold return on the advertising money spent. This return is due to a higher likelihood of contising money spent. This return is due to a higher likelihood of contising money spent. This return is due to a higher likelihood of contising more year. This return is due to a higher likelihood of contising more spend is considered decent, "says Menon.

Not surprisingly, advertising spends on Amazon is now spending more than 100 core on it." says Rohan Mehta, CEO of FCB Kinnect, a Mumbai-based digital marketing agency. This trend is affirmed by a second This core of the control of the co

Mumbai-based digital marketing agency. This trend is affirmed by a

Mumbai-based digital marketing agency. This trend is affirmed by a FICCI-EV report.
In 2022, online retail brands like Amazon and Flipkart captured 7,000 crore (or I per cent) of the ₹49900 crore spent online by advertisers. This amount is twice the ₹3,400 crore (or I2 per cent) of total online ad spend in 2020.
"Retail media is the bigges growth story in advertising," declares Marija Masalskis, senior principal analyst for TV, video, and advertising at London-based Omdia.

advertising at LONGOII-OADSCO Omdia.

The reasons are clear. As Mehta points out, "Searches (for purchase) originate on Amazon, therefore advertising leads to sales."

"Spends on

advertising leads to sales."

Menon adds: "Spends on
Amazon are increasing because of
the sharpness of trageting. Amazon
is for conversions, Google and Meta
for reach."

Meanwhile. Shrenik Gandhi, cor
ounder and CEO of White Rivers
Media, notes the effectiveness of
other platforms: "Meta (including
Facebook, Instagram, Reels,
WhatsApp) is great with innos
on Reels. Google ads work best

on YouTube, after search. New plat-forms lead to better click-through rates and better conversions." According to data from Omdia, Amazon's global advertising reve-nue is about \$38 billion, which is less than Google's \$166 billion or Meta's than Google's Si66 billion or Meats Si12 billion. However, Amazon has doubled its share of global online and evenues from 2019 to now. Google and Meta have not lost share, but they haven't grown as quickly. "Retail media is absorbing a lot of search dollars. It is bringing growth to Google and taking a part of that market," says Masalskis. Search advertising is a vital part of Google's and travenue stream.

Search advertising is a vital part of Google's ad revenue stream. This trend is mirrored in India, where brands in sectors like mobile phones, consumer goods, and automobiles are increasingly turning to online retail platforms.

The Cost Per Thousand (CPM) on Amazon and retail media is roughly 30 per cent higher than on Fire Ty, it is about pure reach, says Menon. When you combine the properties of the properties of the Amazon.com, Prime Video, Amazon Music, its Fire Ty stick, and everything lese Amazon offers, it reached 345 million unique visitors in June this year, according to itors in June this year, according to

That's about three-fourths the That's about three-fourths the reach of Google and Meta sites. The duo captured over 80 per cent of alida in 2022, leaving around 80,000 odd crore for various publishers, streaming services, short video platforms, and others. Amazon seems to be securing a bulk of this remaining share. The emergence of online retail as a potent platform is being hailed as a way to challenge the existing dupoly.

being naised as a way to chaisinge the existing duopoly.

Other entrants like Netflix, which is committed to introducing an advertising tier, are expected to join the fray. The landscape of online advertising is set to become more diverse, and the cosy duopoly that once dominated the scene may

APPOINTMENTS

BOB Financial

Come, Grow with us 3 Financial Solutions Lin Invites applications from e candidates for the below p

Last date of application 14th September 2022

PUBLIC NOTICE

orbit exports ltd.

Corporate Identification Number (CIN): L40300MH1983PLC030872
Registered Office: 122, 2nd Floor, Mistry Bhavan, Dinshaw Wachha
Road, Near KC College, Churchgale, Muhale 400 020
11: 91 22 6025 6262 - Email: investors@critleroprofs.com
40" ANNUAL GENFAL MEETING TO BE HELD THROUGH YIDEO
COMFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAWR)

40" ANNIAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("CV) / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAM")

1. Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM")

1. Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM")

1. Orbit Exports Limited ("Company") will be held on Friday, September 22, 2023 at 2.00 p.m. (1ST) through Video Conferencing ("CV") or other Audio Visual Bearen Annual Company ("AGM")

1. Orbit Exports ("AGM"

www.evoing.nsci.com
Manner of remote e-voting or through e-voting during the AGM.
Shareholders holding shares in dematerialized form, physical form and
who have not registered their email addresses with the Company, can cast
their vote through remote e-voting or through the e-voting system during
the AGM. The manner of such voting will be provided in the AGM hotioe.

their vote immunity and in a manner of such votes in the MCM Child with their votes of the MCM. The manner of such voting will be provided in the AGM Motion.

Manner to register email addresses, mobile number, but were not such as the such as the

MEDC-MSME CONFERENCE 2023











MEDC - MSME Conference 2023 was inaugurated by Shri. Uday Samant, Hon. Minister of Industries, Govt of Maharashtra. He talked about making Maharashtra a business hub to support small and new entrepreneurs. He talked about the schemes which govt has introduced to support the MSME sector businesses like Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana. He spoke about the recent new investments which the state government has brought in Maharashtra which would further boost the states economy. Govt will introduce a new export





Shri. Ravindra Boratkar, President, MEDC mentioned in his opening address that the MSME sector accounts for over 80% of all businesses in India. India has over 63 million MSMEs, and they employ over a 110 million people spread across all our three major economic sectors agriculture, industry and service. Mrs. Meenal Mohadikar, Vice President, MEDC welcomed the gathering. Shri. Deepak Ghaisas, Chairman, Gencoval Strategic Services pvt. Itd. was the Guest of Honour for the event and Shri. Lalit Gandhi, President, MACCIA, Shri. Deepak Karandikar, President, MCCIA, Shri. Samir Somaiya, President, IMC, Smt. Sujata Soparkar, President, TSSIA, Dr. Vijay Kalantri, Chairman, WTC were the honoured guests for the evening.

Business Standard मृहाराष्ट्र कटाइम्स्


















REC LIMITED - A MAHARATNA CPSE





Financing Partner for: Power, Energy

www.recindia.nic.in





पूजा पुजारासी--२

व्यापायो प्रकार में च्यान पुजारासी--२

व्यापायो प्रकार में च्यान देखांची
जीवलीवाया सुम्मत देखांची वार्तिस्त त्रेखांची वार्तिस्त व्याविक्त त्रेखांची वार्तिस्त त्रिखांची वार्तिस्त त्रेखांची वार्तिस्त त्रेखांची वार्तिस्त त्रेखांची वार्तिस्त वार्तिस्त

सही/-व्यंदारांची नावे . श्रीकांत जगदीशप्रसाद तिब्रेवाला . हर्षवर्धन तिब्रेवाला

जाहीर नोटीस

सायव अमृत मंथन (एस.आर.ओ) सह. गृह.संस्था. मर्या

🖼 नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग

फेर निविदा सुचना क्र. नमुंमपा/शिक्षण/ 18 /2023-24 कप्रमाचे नाव :- शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता नमुंमपा शाळेतील बालवाडीच्या विद्यार्थ्यांना दररोज मध्यान्ह भोजन पुरविणेबाबत. प्रशासकीय रक्कम रु. :- 4,58,84,880/-

निविदा पुस्तिका ई-टॅडरिंग (E-tendering) संगणक प्रणासीच व

(https://nmmc.etenders.in) प्राप्त होतील. निविदेचे सादरीकरण खालील तक्तात नमुद केल्याप्रमाणे (https://nmmc.etenders.in) या

. . कोणतीही निविदा स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा.आयुक्त, काणताहा जावदा रचनगर नवी मुंबई महानगरपातिका यांनी राखुन ठेवलेला आहे.

नमुंमपाच्या

संकेतस्थलावर

उप आयुक्त (शिक्षण)

नवी मुंबई महानगरपालिका

अनामत रक्कम र. :- 4,58,849/-कोऱ्या निविदेची रक्कम+18%GST सह (ना-परतावा) :- 50,000 +

संकेत स्थळावर ऑनलाईन करण्याचे आहे.

निविदेचा कालावधी :- 90 दिवस

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) इत्स, २००२ च्या निवम ८(१) सह

भागांच आत्र वाली कावण वृहा राष्ट्र आत्र प्रश्निक प्रतिकृति वाला प्रश्निक प्रतिक प्रतिक प्रतिक प्रतिक त्राचित कावण वृहा राष्ट्र अपना आत्र वाली कावण वृहा राष्ट्र अपना आत्र वाली कावण वृहा राष्ट्र अपना कावण वृहा प्रतिक वालानी, वृह्ष वृह्ष व्यव व्यव आत्रिक व्यव विकास विकास

तरे. दाः आणि सर्वसमान्य जनतेस येथे सावय फरणात येशे की, सदर जंगम मारुपनेसर कोणतारी मारुर मारुपनेसर खातील त्यावरीकरणीच्या असुमतीतिकाय व्यवहर केलेला असत्यास स्नान्य सिमिटेड गांच्याकडे देश रक्षम आणि त्यावरीह व्याव जमा कराये. व्याव केत आहे की, क्रमसाच्या करम १३ चे उनकराम (८) च्या तरत्युसुसार प्रतिमृह

मालमत्ता सोडविण्यासाठी ।	वेळ उपलब्ध आहे.		
कर्ज खाते इ.	कर्नदार/काबदेशीर वारसदार/काबदेशीर प्रतिनिधीचे नाव	मागणी सूचना दिनांक/ मागणी सूचनेनुसार रक्कम	
HHFMUMHOU 19000004922 & HHFMUMIPL 19000004927	र्वेक्ट्रेश श्रीनिवासन आचार्य, रमेश श्रीनिवासन आचार्य, सदमी श्रीनिवासन आचार्य	२७.०६.२०२२ २२.०६.२०२२ रोजी इ.१४,९१,२३७/-	२३.०८.२०२३ वास्तविक तावा

२५-० (एच.आर.पी.) गाव शिवकर, र	गलुका- पनवेल, जिल्हा- रायगड		
HHFVASHOU19000008584 & HHFVASIPL20000006607	निसांबरी वाब कोटकर, यसवंत बाळाराम कोटकर	२१.०९.२०२२, १९.०९.२०२२ तेजी इ.८,७४,२९७/-	२३.०८.२०२ वास्तविक राज्य
nfavo manar/rena mana	and a frame of a series	offer service 2.5 for	TE OF TEMPORE

दिनांकः २५.०८.२०२३ ठिकाणः मुंबई/वाशी

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) सहाज्यवा नाज्यवा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.. मुंबई २, सीरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहारहू शाखी मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

श्री रामेश्वर सहकारी पतपेढी मर्या. अरविंद पाटीलवाडी भारत सेवक समाज, खारदेवनगर, चेंबूर मुंबई ४०० ०७१.

जाहीर नोटीस
Assistant Registrar Co-op Sor fact मर्चा . Recoverty, Ghattopar (M) त सेचक Gen. Outward No. 2132 Date 2308/2023 अर्जदार

अनुक्रमांक १ ते ३

अनुक्रमांक १ ते इ

खातील दाशिलेल्या जाव देणार यांना नोटीस देण्यात येत की, धकीत
कराविषयी अर्देदार पत्रसंखने दाखत केलेल्या अर्वावावत आपते स्वण्णे सारद
करणेखाठी आपणास उपलब्ध पत्थावत नोटीस देण्यात आती होती, त्यापि
स्वर पत्यात आपणा राहत नस्त्यानी तर्वेच आपता खात्राचा पता उपलब्ध
नस्त्र पत्यात आपणास एक नस्त्यानी तर्वेच आपता वर्षणाय पता उपलब्ध
नस्त्रल्यानी सदर नोटीसद्दर्ध आपणास एक नेट्यानी संधी देण्यात येत अस्त्
दिलांक ८०/६०/२०१३ रोजी दुष्पारी ३.०० वाजता आपणा स्तत अपन्ती
स्वर दिलांक ८०/६०/२०१३ रोजी दुष्पारी ३.०० वाजता आपणा स्तत अपनी
सार दिलां कर्याणा स्तत न राहिल्याम दुष्पण्यो गेरहरेरीत अर्वाची चीकशी
करण्यात वेकन या कर्यालेखात एकताडी सांच तो निर्णव घेतता वर्ष्टन, साची
आपण नोंद प्राची. जाब देणार

अ. इत.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दाया स्क्रम रु.	जाब देणार क्र
₹.	अशोक अनंत राऊत	१९/७/२३	६५६	१४४४६/-	१
٦.	शशांक गंगाराम गुडेकर	१९/७/२३	६५६	१४४४६/-	?
₹.	सुनिता भालचंद्र लाड	१९/७/२३	६५६	१४४४६/-	3

ही नोटीस आज दि. २३/०८/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे

जाहिर सूचना

भी, भी, विश्व पंत्राप साम्राज्यों पाइटे तरीय जाते करते हैं, में स्वक्त आणि माह्य मुस्ता भी, सीक विश्व पंत्राप साम्राज्यों पाइटे तरीय जाते करते हैं, में स्वक्त आणि माह्य मुस्ता भी, सीक विश्व पंत्राप साम्राज्यों पाइटे हैं पाईटी हैं पाइटे हैं पाइटे

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

बृहत्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ११२, सीरभ बिल्डिंग, मोटी इस्टेट, लाल बहादूर शासी मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दाया रक्कम रु.	जाब देणार क्र
ξ.	श्री. सचिन सुरेश माळी	०१/०७/२०२३	£20/2023	9709b/-	٩
۲.	श्री. राकेश विनायक पागधरे	०१/०७/२०२३	£20/2023	9709b/-	2
₹.	श्री. मनोज वसंत राऊत	०१/०७/२०२३	£20/2023	9709b/-	ş
٧.	श्री. शैलेश रपुनाथ म्हात्रे	०१/०७/२०२३	६२२/२०२३	१०८२२३/-	٩
٩.	श्री. नहारसिंग खेमसिंग राजपुत	०१/०७/२०२३	६२२/२०२३	१०८२२३/-	2
,	4	01 12 - 22	600/0.00	0. (222.)	



\$5 3 \$0 3

४३ श्री बाळु चिमाजी पिंगळे

२७/०६/२०२३ ३३१५ १,४६,५७२.०० ९७,४११.००

PUBLIC NOTICE

जाहीर सूचना

PUBBAGE NOTYTGE

Notes is basely goen the Hr M. N. 1862, 5, 407.2 Sp. Mm Capte area (appen 53.48 sp. 4) 407.2 Sp. Mm Capte area (appen 53.48 sp. 4) 407.2 Sp. Mm Capte area (appen 53.48 sp. 4) 407.2 Sp. 407.

tru

ाखेचा पताः टुकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड), <u>दुकान ऋ.१.</u> विज्ञाज इमारत, आयआयफ्फएलच्या पुढे, अकदाअलीजच्या समोर, सायन–ट्रॉम्बे रोड, चेंक्

भोजरात हमाराज, आधावापारावापारा पूर्व, अकाराआतीकाचा सांचेत, सायन-दौर्यंचे ग्रेड, अँदर्ध प्रात्ता, स्रेचा, स्रेच-१८०० इ.र.)
आमच्या वाध्यास्त्रीय १ स्टिन्ट स्टेच्या सार्वाच्यास्त्र साया साहस्त्री हेणा दिवस स्टार्थ अस्त्रीय साहस्त्री होणा दिवस स्टार्थ अस्त्रीय साहस्त्री साहस्त्री साहस्त्री साहस्त्री होणा दिवस स्टार्थ अस्त्रीय साहस्त्री साहस्त्री साहस्त्री साहस्त्री साहस्त्री साहस्त्री स्ट्राम साहस्त्री सी स्ट्राम साहस्त्री सी स्ट्राम साहस्त्री सी स्ट्राम साहस्त्री स्ट्राम साहस्त्री साहस्त्री

SdiM/s. Aditya Shankar Associates
(ADVOCATES)
Office No. 109, 1st Floor, Ajanta Square Building,
Near Borivali Court, LT. Road, Borivali (West),
Mumbai - 400 1992
Place: Mumbai Date - 25.08.2023

दुकॅप फायनान्स लिमिटेड

्षुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड) नॉदणीकृत कार्यालयः ३४ मतला, ए विंग, डी ने कारूम, जुना नागरतम रोड, अंधेरी (पूर्व), मूर्व-४०००६९, महाराष्ट्र. जीएसटी का.:२०एएएसीडी१८८८७डी१झेडसी कॉर्पीट ओळख क्रमांक: एल२४२३एएएव१९१४पीएससी३४४५५७

जाहीर सूचना

ल्हासनगर: GI 0000000075924

जन्दास्त्रमार: GL000000075224.
वसके गावान: GL000000075224.
वसके गावान: GL000000053252 GL0000000055252, GL000000006197.
वसके गावान: GL000000053252 GL000000005574, GL000000006575
जन्दिक्य प्राथमिक्य प्राथमिक्य प्राथमिक्य प्राथमिक्य प्रायम् प्राथमिक्य प्राथमिक्य प्रायम् प

दुकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड)

जाहीर नोटीस जाहीर नोटीस सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्धार कठाविष्णात केते कि, माझे अशिल श्री. रुपेश रामदास हाटे आ सी. प्रणिता रुपेश हाटे यांनी खालील मिळकत श्री. गणेश पांडुंग करवंदे यांच्याकडून विकत घेतले आहे. मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :-



orbit exports ltd.

नींद, कार्या. १२२, सिकी भक्त, २रा भवता, हिरावी बाचका रोड, चर्चीट, मुंबर्च-१०००२०; दूर. १९२,२-२-६३२५,६२६? वेबसाइंट.investors@orbitexports.com, ई-नेब्ल:www.orbitexports.com सोआवादनःव्यादका उठकायान्य १९,४ वेबसाईंग्डर अटट

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे

सीआवारक, साराप्त १००० व्यावस्थ १८ श्रीलाकी २००० व्यावस्थ १८ श्रीलाकी २००० व्यावस्थ १८ श्रीलाकी १०० व्यावस्थ १८ श्रीलाकी १०० व्यावस्थ १

आवर्षकार-- र काममध्य सार करण्याचा विनता करता जात. हिमेंट स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या आणि वरील तपशीलांची नोंदणी/अपडेट करू इच्छिणाऱ्य शेअरधारकांनी त्यांच्या संबंधित डिपोफ़िरटी सहभागीकडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केर्ल

वत आहे whereast अंक आस्त्रमा, भागधानक धारणावत्त्रांतरी वार्ववा विचारते तामारे उब (एकासूत्र) आ-whoreast अंक अस्त्रमा, भागधानक धारणावत्त्रांतरी आहेत अस्त्रमा अस्त्रमा धारणावत्त्रांतरी वे-साहेत्रण व्यापनात्रांतरी के साहेत्रण व्यापनात्रांतर के विचार व्यापनात्रांत्रण व्यापनात्रण व्यापनात्रांत्रण व्यापनात्रांत्रण व्यापनात्रांत्रण व्यापनात्रांत्रण व्यापनात्रांत्रण व्यापनात्रांत्रण व्यापनात्रांत्रण व्यापनात्रण व्यापनात्रांत्रण व्यापनात्रण व्यापना

ठिकाणः मुंबई दिनांकः २५.०८.२०२३

४७ श्री लहु ज्ञानदेव धनावडे

सोनिया गुप्ते कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

२७/०६/२०२३ ३३१७ २,३३,३९६.०० ३

Pb/08/7078 8879 7,08,000.00

जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पत्रसंस्था फेडरेशन लि. मुंबई			86	श्री संज्ञिंग ह. पोथीवाल	२७/०६/२०२३	2255	2,68,606.00	2		
यांचे कार्यात्मय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को–ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नयपर रोड, मुल्ंड (पूर्व), मुंबई-४०००८१.					86	श्री सुनिल सदानंद शेलार	20/08/2028	3370	2,00,066.00	٤
र सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई					40	श्री गणेश धोंडिबा कटम	20/08/2028	5578	2,45,626,00	2
बी-१०१४, स्टेशन प्लाझा, स्टेश-					48	श्री संजय गणपत गावडे	20/08/2028	3378	2,46,626.00	5
(प), मुंबई-४०००७८.			****	अर्जदार	43	श्री शंकर नारायण चोरगे	20/08/2028	5575	2,46,626.00	
संक १ ते ९०					48	श्री सुनिल कृष्णत पवार	20/08/2028	8877	2,00,828.00	2
जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा स्वकम रुपये	जाव देणार	48	श्री कणा रामचंद्र आसवले	20/08/2028	5577	2,65,828,00	9
	15/21/40		544	क्र.	66	श्री नितिन दत्तात्रय काळे	20/08/2028	5577	2,00,329.00	,
श्री शतुष्य शंकर बिजें	२७/०६/२०२३	1929	\$\$,999.00	ę	48	श्री अशोक महादेव खोपडे	20/04/2028	1799	2,29,909.00	2
श्री अनंत गोविंद मांडवकर	२७/०६/२०२३	1929	\$\$,999.00	3	40	ज्ञा जशास्त्र महाद्य खायड हाजीमलंग हसेन नदाल	20/04/2028	8878	8,88,880.00	8
श्री सुनिल विद्योबा रांबाडे	२७/०६/२०२३	\$252	9,00,094.00	2	40	श्री सुधाकर विठडल गुरमे	20/04/2028	\$\$978	3,88,880.00	5
श्रीमती राणी गुरूनाथ काळे	२७/०६/२०२३	\$252	9,00,094.00	3	46	श्री वृवराज सर्जेराव सावंत	20/04/2028	\$\$978	3,88,880.00	3
श्रीमती स्मिता विनोद खरात	२७/०६/२०२३	3753	१६,५७,०१३.००	8	50	श्री राजु तुकाराम जाधव	20/04/2028	3374	2,99,570.00	9
श्री सागर भरत हांडे	२७/०६/२०२३	3253	१६,५७,०१३.००	3	43	श्री दिपक बाबुराव पवार	20/08/2028	3374	2,99,570.00	
श्री महावीर धनपत चीहान	२७/०६/२०२३	3284	६,११,४८१.००	8	43	श्री प्रकाश दाम देवरे	20/08/2028	3375	2,42,292.00	٤
श्रीमती संगिता रा चंडालिया	२७/०६/२०२३	3794	6,22,862.00	2	53	श्री दिपक बळीराम दामोदर	20/08/2028	3376	2,43,792.00	9
श्री बलवान पु आठवाल	२७/०६/२०२३	3284	4,22,862.00	3	44	श्री सुनिल रामचंद्र दानवले	20/04/2028	\$\$76	2,68,806.00	3
श्रीमती उषा सुभाष दाका	२७/०६/२०२३	3794	4,22,862.00	¥	84	श्री सुनल रामपद्र द्वापल श्रीमती कविता कल्याण पाटील	20/04/2028 20/04/2028	\$\$96	₹,80,\$90.00	2
श्री मिलिट यशवंत कांबळे	२७/०६/२०२३	3256	59,573,00	3	22	श्री मिथुन आभेसिंग जाधव	Ra/o4/7078	3396	₹,%%,\$%%.00	5
श्रीमती प्रमिला अनिल मोरे	२७/०६/२०२३	\$250	86,568.00	2	213	श्री भरतसिंग झ्र. जाधव	20/08/2028	\$\$96	\$,80,800.00	,
श्रीमती नमिता नितीन आयरे	२७/०६/२०२३	3796	86,568.00	2	40	श्रीमती अपर्णा अनंत भोसले	20/08/2028	3375	49,498.00	20
हसिना मोहमद शरीफ शेख	20/08/2028	3286	49,804,00	2	59	श्रीमती कल्पना कमलाकर मुसळे	20/08/2028	3330	1,79,568.00	2
निलोफर तारीक खान	२७/०६/२०२३	3296	45,804.00	3	two	श्री रामशकल शि. विश्वकर्मा	20/04/2023	1117	56,970.00	
श्री अनिल गोवर्धन थोखोले	20/08/2028	3300	2,26,523.00	8	198	श्री जॉनी लुईस गोन्सालवीस	20/04/2028	3888	96,970,00	5
श्री चंद्रशेखर दशरथ जगताप	Po/08/7078	3300	१,१८,६१३.००	2	193	श्रीमती ज्योती अनिल निकम	20/08/2028	3332	56,970.00	
श्री राजु रामचंद्र माने	२७/०६/२०२३	१०६६	2,83,939.00	2	198	श्री विश्वंभर रामधिरज तिवारी	20/08/2028	3332	194,000.00	2
श्री पंकान जबराज खरात	20/08/2028	hho?	2,02,820,00	2	tex.	श्री सतिश लाल सिंग	20/04/2023	3337	194,000.00	
श्रीमती इंदिरा अ. थोरबोले	20/08/2028	hho?	2,02,820,00	3	1	श्री गणेश महादेव कचरे				2
श्री अशोक धोंडीबा गालफाडे	20/08/2028	3303	9,78,064.00	8	७५ श्री गणेश महादेव कचरे २७/०६/२०२३ ३३३३ ६३,२३३.०० १ ७६ श्री किसन स्थातस्या शेलार २७/०६/२०२३ ३३३३ ६३,२३३.०० २					
श्री भारतभूषण द. बगाडे	20/08/2028	hhoh	1,78,064.00	9	199	श्री राजेंद्र हरिया माने	20/04/2023	333X 4444	90,807.00	2
मोहम्मद अब्दल करीम शेख	20/08/2028	\$\$08	2,28,620.00	8	\vdash	श्री राज्द्र हारबा मान श्री सदानंद बा.साळुंके		_	_	*
मजीब खान शमशाद खान	20/05/2028	2208	2,28,620,00	2	90	श्री संदानद बा.साळुक श्री बंसनारावण शिवपुत्रन सिंग	२७/०६/२०२३ २७/०६/२०२३	9994 999X	90,807.00 7.76,894.00	2
गवास्टीन ताज्दीन अन्सारी	20/08/2028	hhox	2,28,620,00	-	20	श्री बसनारावण शिवपुजन सन श्रीमती शोभा शंकर वाटव		3334	.,.,	×
श्री जगदिश शिवलोचन बादव	20/08/2028	hhot	3,99,636.00	8	\vdash		२७/०६/२०२३		२,२८,४९५.००	_
श्री विजय सिताराम कानडे	20/08/2028	5505	₹.₹ ξ. ७३५.००	3	८१	श्री उमेश देवीप्रसाद तिवारी	२७/०६/२०२३	3335	७०,५११.००	ę
श्री मनोज पोपट खोपडे	20/08/2028	3006	₹.0%.0₹b.00	2	<i>د</i> ۶	श्री मंगेश बाबुराव सलते	२७/०६/२०२३	2555	७०,५११.००	
श्री अतिश रामभाऊ गपाट	20/08/2028	3006	1,0%,0%,00	-	42	श्री मंगेश बाबुराव सलते	२७/०६/२०२३	\$\$\$0	१,००,४६६.००	٤ .
श्री शिवाजी घोंडीबा कांबळे	२७/०६/२०२३	2008	69,840.00	2	5.8	श्री रोहित हरिश्चंद्र फडणीस	२७/०६/२०२३	2888	50,824.00	100
श्री वशवंत मारुती माने	२७/०६/२०२३	3390	98,946.00	2	64	श्री रमेश राजबली दुवे	२७/०६/२०२३	2555	१,७४,२७०.००	8
श्री सतिश राजाराम लोहार	20/08/2028	3388	1,14,330.00	8	८६	श्री हरिनाथ सुमिरन पाल	२७/०६/२०२३	2555	१,७४,२७०.००	2
श्रीमती सविता ज.आयवले	20/08/2028	3322	2,24,330.00	2	69	श्री चंद्रकांत भागुजी पवार	२७/०६/२०२३	\$\$80	₹,\$Z,¥0₹.00	2
श्री विद्वल शंकर आमले	20/08/2028	3322	1,14,330.00	3	22	श्री शंकर तुकाराम वाळुंज	२७/०६/२०२३	\$\$50	१,३८,४०१.००	10
श्री अमर प्रताप पाटील	20/08/2028	3382	9,46,968.00	2	۷٩	श्री श्रीराम नामदेव बडे	२७/०६/२०२३	\$\$8\$	१,७२,९४१.००	ę
श्री विलास स.लोखंडे	20/08/2028	5589	2,40,903.00	,	९०	श्री निनाद सुरेश ठसाळ	२७/०६/२०२३	\$\$8\$	१,७२,९४१.००	\$
श्री मुकेश शिवाजी गायकवाड	76/04/7078 76/04/7078	1799	1,40,100.00	2	पाठिक	सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी म्यात आलेले आहे.परंतु प्रतिवादी ।				
श्री तुषार पंडित जाधव	76/04/7078 76/04/7078	a (as /3a2) । १११ १ as ११४ aa 2 व्यक्ति समन्स देव आहेत.								
श्री प्रकाश शिवाजी फाळके	20/04/2028	9958	1,01,000.00 1,03,104.00	8		उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हण			E ०१/०९/२०२३ सेव	री दुपारी
श्री दिपक गोवर्धन साळवी	76/04/7078 76/04/7078	\$\$5.0								
श्री रविंदू रामभाऊ नरसाळे	76/05/7078 76/05/7078	3374	1,58,154.00 1,88,452.00	2	हजर न राहील्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात वेईल,याची कृपया नोंद ध्यावी.त्याप्रमाणे					
आ राष्ट्र राममाळ नस्साळ	10/04/1018	9954	1,04,464.00	1	वरील	वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपुर्ण पत्ता कळविण्यात कसुर केल्यास आपला बचाव रद समजण्यात वेईल.				विईल.

म्हणून आज दिनांक ११/०८/२०२३ रोजी माझे सही व कार्याट



A public notice is bereby given, that my client MR. RAVINDRA BALKRISINA GAIKWAN, a shoulset Owner of Plat No 201 on Second Flower in Wing "A" Building, Manuary St. 1980, and Second Flower in Wing "A" Building, Manuary "S-WITA SAGAR RESIDENCY", bearing REGistration No. TANASAGAR Seciety bases on "S-WITA SAGAR RESIDENCY", bearing REgistration No. TANASAGAR Seciety bases on "S-WITA SAGAR RESIDENCY", bearing Registration No. TANASAGAR Seciety bases on "S-WITA SAGAR RESIDENCY", bearing Registration No. TANASAGAR Seciety and the Comparison of the Compa

perty actually belongs to LATE PRASHANT BALKRISHNA GAIKWAD, urchased from MR HARSHAD R PATEL, therein referred to as the "THE non en su prechased trom MH KHASHAD R PATEL, hørein referred on se her "THE
RENNFEROR", det prejestred with the Sab-Registrar VASAL), bæring Receipt to
\$367 and Document No. VASAL-1-4670/2011, daret 26 1/12/2011.
doct LATE PRASHATS HALKRISHNA GAHKWAD died mienstate on 21/01/2023 and
ATE VANTTA BALKRISHNA GAHKWAD (mother of deceased) has already ded
metatete on 136/05/21/2, sewing belind himber 1/J MR BALKRISHNA GAHKWAD
fillomfor offenende of Deceased) 2/J MR RAVINDRA BALKRISHNA GAHKWAD
fillomfor offenende in the sewing s

[Brother of deceased].
And MR BALKRISHA RADKYA GAIKWAD (Father of Deceased), has given his
AFFIDAVIT, NOC CONSENT of legal heirs to MR RAVINDRA BALKRISHNA
GAIKWAD (Brother of Deceased) of 100% shares of LATE PRASHANT
BALKRISHNA GAIKWAD.

After death of LATE PRASHANT BALKRISHNA GAIKWAD, MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD, had given his Consent to the gold account to SALKRISHNA GAIKWAD, had given his Consent to the said society to transfer hi midvided right, title, interest of (100 % shares) of LATE PRASHANT BALKRISHN/ GAIKWAD in favor of MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD and accordingly he said society has clarifed process to transfer the said Flat & his chares on MR RAVINDRA.

he said society has started process to transfer the said Flat & his shares on MR RAVINDI BALKRISHÑA GAIKWAD. Yow, MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD, is 100% shares holder of the ab

said Fair. By virtue of Law of substruction and The Hindu succession Act 1956, my client MR by virtue of Law of substruction and The Hindu succession Act 1956, my client MR by virtue of Law of Experty via the said Paperty via the said Pair, shall come forward with their genuine objection along with certified copy and and contact to me at the below mention address. Otherwise is shall be deemed and presented that my client is entitled to inherit the aforesaid Fair, and all faintee correspondence shall shall be described after the capity of the Market Paperty via the Said Paperty via the Said

त्रांक:२४/०८/२०२३ क्राण:मुंबई.

जाहीर नोटीस दि सेतु बमे–ऑप. डोडीट सोसायटी लि., मुंबई, १, १, वैप्राली अपार्टिंद, त्रोक्तिके अपार्टिंद, क्षेत्रकेति अपार्टिंद, जोरीयली (पश्चिम), मुंबई ५०० ०१२ अर्जदार

जाब देणार

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रु.	जाव देणार क्र
٤.	श्री. सचिन सुरेश माळी	08/00/2023	£20/2023	9709b/-	۶
۶.	श्री. राकेश विनायक पागधरे	08/00/2023	£20/2023	9709b/-	ę
ş.	श्री. मनोज वसंत राऊत	08/00/2023	£20/2023	9709b/-	39
٧.	श्री. शैलेश रघुनाथ म्हात्रे	08/00/2023	६२२/२०२३	१०८२२३/-	۶
ц.	श्री. नहारसिंग खेमसिंग राजपुत	०१/०७/२०२३	६२२/२०२३	१०८२२३/-	ę
	4	0110.00	600/0.00	0. (222.)	_

हो नोटीस आज दि. २४/०८/२०२३ रोजी माझे सही व फायांन्याच्या मुदेसह दिली आहे सही/-सहायक निर्वेधक (शिका) महत्वारी संस्था (परोवा) मृहत्युंबई नागरी सहस्कारी परवास परोवेश)